

QUEST FINANCIAL SERVICES LTD.

"Centre Point", 21, Hemanta Basu Sarani, Room No.- 230, 2nd Floor, Kolkata - 700 001, Phone No. +919831526324, E-Mail ID: investorsquestfinancial@yahoo.co.in, Website: www.questfinancial.in, CIN:L65903WB1980PLC033060

NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given that the Thirty Nine Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 30th Day of September, 2019 at 9.30 a.m. at the Registered Office of the Company at "Centre Point", 21, Hemanta Basu Sarani, 2nd Floor, Room No. 230, Kolkata - 700 001.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from September 24, 2019 to the September 30, 2019 (both days inclusive) for the purpose of holding AGM.

The Company has on September 5, 2019, completed the dispatch of the Notice for the AGM alongwith other documents thereto and Annual Report of the Company for the year ended March 31, 2019, through the permitted mode.

The businesses may be transacted through voting by electronic means (remote e-voting) by members, from a place other than venue of the AGM. The remote e-voting period begins on September 27, 2019 at 9.00 a.m. (IST) and ends on September 29, 2019 at 5.00 p.m. (IST) beyond which, remote e-voting shall not be allowed.

The cut-off date of eligible shareholders for voting is September 23, 2019.

Persons who become members of the Company subsequent to the dispatch of the Notice / Email and holds the shares as on the cut-off date, are requested to send the written / email communication to Company at investorsquestfinancial@yahoo.co.in or its Registrar and Share Transfer Agent, i.e.: M/s Niche Technologies Pvt. Ltd. at nichetechpl@nichetechpl.com by mentioning their Folio No. / DP ID and Client ID to obtain the Login-ID and Password for e-voting.

The members attending the meeting and who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through ballot paper.

A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.

The Notice is displayed on the website of the Company (www.questfinancial.in) and on the website of M/s Central Depository Services (India) Limited (CDSL) (www.evotingindia.com), which is providing the e-voting platform.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdsindia.com or contact them at 1800 200 5533. You may also contact : Mr. Kishan Kumar Jajodia (DIN: 00674858), Director, "Centre Point", 21, Hemanta Basu Sarani, 2nd Floor, Room No. 230, Kolkata - 700001, (Phone Number: +91 9831526324), E-mail: investorsquestfinancial@yahoo.co.in.

By order of the Board
Kishan Kumar Jajodia
Director
DIN : 00674858

Place : Kolkata
Dated : 05.09.2019

DWITYA TRADING LIMITED

Formerly Known as B.B. Investments Ltd.
27, Weston Street, 5th Floor, Room No. 526, Kolkata - 700 012
Dial: +918231927952, Website: www.dwityatrading.com
Email ID: info.dwitya@gmail.com, CIN: L67420WB1978PLC031628

NOTICE OF THE 41ST ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given that the Forty First Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, the 28th day of September, 2019 at 11.00 a.m. at Alam Mahel, N-163/A, Rameshwarpur Road, Ballam Talab More, Garden Reach, Near 01 No. Burial Ground, Kolkata - 700 024.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from September 21, 2019 to the September 28, 2019 (both days inclusive) for the purpose of holding AGM.

The Company has on September 5, 2019, completed the dispatch of physical copies of the Notice for the AGM alongwith other documents thereto and Annual Report of the Company for the year ended March 31, 2019, through the permitted mode and the same has also been e-mailed to members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participants.

The businesses may be transacted through voting by electronic means (remote e-voting) by members, from a place other than venue of the AGM. The remote e-voting period begins on September 25, 2019 at 9.00 a.m. (IST) and ends on September 27, 2019 at 5.00 p.m. (IST) beyond which, remote e-voting shall not be allowed.

The cut-off date of eligible shareholders for voting is September 21, 2019.

Persons who become members of the Company subsequent to the dispatch of the Notice / Email and holds the shares as on the cut-off date, are requested to send the written / email communication to Company at: info.dwitya@gmail.com or its Registrar and Share Transfer Agent, i.e.: M/s Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. at busicomp@gmail.com by mentioning their Folio No. / DP ID and Client ID to obtain the Login-ID and Password for e-voting.

The members attending the meeting and who have not cast their vote by remote e-voting, shall be able to exercise their right at the meeting through ballot paper.

A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.

The Notice is displayed on the website of the Company (www.dwityatrading.in).

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdsindia.com or contact them at 1800 200 5533. You may also contact : Mr. Rabi Jalan (DIN- 00701695), the Managing Director, 27, Weston Street, 5th Floor, Room No. 526, Kolkata - 700 012 (Phone Number: 8231927952), E-mail: info.dwitya@gmail.com

By order of the Board
Rabi Jalan
Managing Director
DIN : 07001695

Place : Kolkata
Dated : 05.09.2019

PUBLIC NOTICE

That this public notice is given to the public at Satara at the instance and information given to me by my client that C.T.S. No. 106C/2, Hastinapur Apartment Flat No. 1 (Flat No. F-1) on First Floor admeasuring 46.73 Sq. mtrs. including area of adjoining balcony, Somwar Peth, Satara, was owned by Mr. Rajendra Sadashiv Bahulekar. Mr. Rajendra Sadashiv Bahulekar purchased said property from Mr. Bansilal Pichand Bhagat (H.U.F.). Registered Agreement to Sale bearing No. 5260/1998 dated 02/12/1998 between Mr. Rajendra Sadashiv Bahulekar and Mr. Bansilal Pichand Bhagat (H.U.F.) has been lost. That Mr. Rajendra Sadashiv Bahulekar has lodged missing complaint at Shahupuri Police Station, Satara on 05/09/2019 regarding the same.

Hence by this notice it is informed that if any person or financial institution is having any transfer transaction, loan transaction, charge, claim or right pertaining to the said property on basis of registered Agreement to sale bearing No. 5260/1998 dated 02/12/1998, then such person or institution should communicate within seven days from publication of this notice with documentary evidence on following address. Otherwise my client will obtain loan from financial institution and mortgage the said property. Thereafter any objection or claim pertaining to the said property from any one will not be considered pertaining to the said property. This Notice given.

Satara, Date: 05/09/2019
ADV. AASHUTOSH ANIL WALIMBE (NOTARY)
Shreenagar Hsg. Soc, Krishnanagar satara. Mo. 9422403977

For
Advertising in
TENDER PAGES
Contact
JITENDRA PATIL
Mobile No.:
9029012015
Landline No.:
67440215

Thomas Scott (India) Limited

CIN: L18109MH2010PLC209302

Registered office: 50, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai-400013

Tel No.: (022) 4043 6363;
Email: investor.tsl@banggroup.com ; website: www.thomasscott.org

NOTICE OF 9TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY given that the 9th ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of the Company will be held on Monday, 30th September, 2019 at 11.00 a.m. at Maheshwari Bhavan, 603, Jagannath Shankar Seth Road, Mumbai- 400 002, to transact the business as set out in the AGM Notice, along with the Annual Report, Attendance slip, proxy form and other documents for the financial year 2018-19 has been sent to the concerned Members in permitted mode on 5th September, 2019. The full Annual Report can be accessed from the Company's website www.thomasscott.org

Any Person, who is otherwise entitled to receive such documents under Section 136 of the Companies Act, 2013, is entitled to full set of Annual Report free of cost upon a request in writing. For this purpose, Members may write to the Company at its Registered Office address or to the Company's RTA- Karvy Fintech Private Limited.

NOTICE IS FURTHER given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday 24th September, 2019 to Monday 30th September, 2019 (both days inclusive) for the purpose of the 9th Annual General Meeting of the Company.

NOTICE IS FURTHER given that pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. 23rd September, 2019, may cast their vote electronically on the business set out in the Notice of the 9th Annual General Meeting of the Company through remote e-voting facility at evoting.karvy.com portal. The detailed procedure/ instructions for remote e-voting are contained in the Notice of the 9th Annual General Meeting. A person who is not a member as on cut-off date should treat this Notice for information purpose only.

All the members are hereby informed that:

Any person who acquires shares and becomes member of the company after the dispatch of the Notice of AGM and hold shares as on the cut-off date i.e. September 23, 2019, may obtain user id and password for remote e-voting from company's RTA, M/s Karvy Fintech Private Limited and may cast their votes by following procedure/ instructions for remote e-voting are contained in the Notice of the 9th AGM uploaded at Company's website www.thomasscott.org and Karvy's e-voting website evoting.karvy.com

The remote e-voting period shall commence on Friday, 27th September, 2019 at 09.00 A.M. and ends on Sunday, 29th September, 2019 at 05.00 p.m. No remote e-voting shall be allowed beyond the said date and time.

The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through remote e-voting may vote at the AGM through Polling paper for all business specified in the Notice dated 14th August, 2019.

The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

The results of the voting shall be announced within 48 hours of the conclusion of the AGM. The results declared alongwith the scrutinizers report shall be placed on the company's website www.thomasscott.org and on the website of M/s. Karvy Fintech Pvt. Ltd. www.evoting.karvy.com for the information of the members besides being communicated to stock exchanges.

In case of any queries/grievances relating to e-voting, members may contact Mr. Mohsin Uddin, Senior Manager, Karvy Selenium Tower-B, Plot No. 31&32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500 032, Phone No: 040-67162222 /33211000, Toll Free No. 1800 345 4001, Email: evoting@karvy.com/mohsin.mohd@karvy.com and you may refer to the "Frequently Asked Questions" (FAQs) and e-voting user manual available in the downloads section of Karvy's e-voting website evoting.karvy.com.

By order of the Board,
Thomas Scott (India) Limited
Sd/-
(Rashi Bang)

Place : Mumbai
Date : 5th September, 2019

BANG OVERSEAS LIMITED

CIN: L51900MH1992PLC067013

Regd. Off: Masjid Manor, 2nd Floor, 16, Homi Modi Street, Fort, Mumbai-400023

Tel No.: (022) 66607965; Fax No.: (022) 66607970

Email:cs@banggroup.com Website: www.banggroup.com

NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY given that the 27th ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of the Company will be held on Monday, 30th September, 2019 at 10.00 a.m. at Maheshwari Bhavan, 603, Jagannath Shankar Seth Road, Mumbai- 400 002, to transact the business as set out in the AGM Notice, along with the Annual Report, Attendance slip, proxy form and other documents for the financial year 2018-19 has been sent to the concerned Members in permitted mode on 5th September, 2019. The full Annual Report can be accessed from the Company's website www.banggroup.com

Any Person, who is otherwise entitled to receive such documents under Section 136 of the Companies Act, 2013, is entitled to full set of Annual Report free of cost upon a request in writing. For this purpose, Members may write to the Company at its Registered Office address or to the Company's RTA- Karvy Fintech Private Limited.

NOTICE IS FURTHER given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday 24th September, 2019 to Monday 30th September, 2019 (both days inclusive) for the purpose of the 27th Annual General Meeting of the Company.

NOTICE IS FURTHER given that pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. 23rd September, 2019, may cast their vote electronically on the business set out in the Notice of the 27th Annual General Meeting of the Company through remote e-voting facility at evoting.karvy.com portal. The detailed procedure/ instructions for remote e-voting are contained in the Notice of the 27th Annual General Meeting. A person who is not a member as on cut-off date should treat this Notice for information purpose only.

All the members are hereby informed that:

Any person who acquires shares and becomes member of the company after the dispatch of the Notice of AGM and hold shares as on the cut-off date i.e. September 23, 2019, may obtain user id and password for remote e-voting from company's RTA, M/s Karvy Fintech Private Limited and may cast their votes by following procedure/ instructions for remote e-voting are contained in the Notice of the 27th AGM uploaded at Company's website www.banggroup.com and Karvy's e-voting website evoting.karvy.com

The remote e-voting period shall commence on Friday, 27th September, 2019 at 09.00 A.M. and ends on Sunday, 29th September, 2019 at 05.00 p.m. No remote e-voting shall be allowed beyond the said date and time.

The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through remote e-voting may vote at the AGM through Polling paper for all business specified in the Notice dated 14th August, 2019.

The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

The results of the voting shall be announced within 48 hours of the conclusion of the AGM. The results declared alongwith the scrutinizers report shall be placed on the company website www.banggroup.com and on the website of M/s. Karvy Fintech Pvt. Ltd. www.evoting.karvy.com for the information of the members besides being communicated to stock exchanges.

In case of any queries/grievances relating to e-voting, members may contact Mr. Mohsin Uddin, Senior Manager, Karvy Selenium Tower-B, Plot No. 31&32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad-500 032, Phone No: 040-67162222 /33211000, Toll Free No. 1800 345 4001, Email: evoting@karvy.com/mohsin.mohd@karvy.com and you may refer to the "Frequently Asked Questions" (FAQs) and e-voting user manual available in the downloads section of Karvy's e-voting website evoting.karvy.com.

By order of the Board,
Bang Overseas Limited
Sd/-
(Harsh Joshi)

Place : Mumbai
Date : 5th September, 2019

SHIVAGRICO IMPLEMENTS LIMITED

Regd. Office:A-1, Adinath Apts., 281, Tardeo Road, Mumbai - 400007

CIN NO.L28910MH1979PLC021712 Tel: 022-23893022/23

Email: shivimp@shivagrigo.com Website: www.shivagrigo.com

NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION & BOOK CLOSURE DATES

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, 30th September, 2019 at 11.00 a.m. at P-4, Party Hall, 4th Floor, The Majestic, Anna Saheb Patil Marg, Khed Gully X Lane, Prabhadevi, Mumbai 400 025 to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the AGM.

The Notice of the AGM together with Annual Report for the FY 2018-19 have been sent in electronic mode to the shareholders whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s). Physical copy of the Notice of AGM and Annual Report for FY 2018-19 have been sent to all other shareholders at their registered address in permitted mode. The physical dispatch / electronic transmission of Notice and the Annual Report have been completed on 4th September, 2019. The Notice of the AGM and the Annual Report are also available and can be downloaded from the Company's Website: www.shivagrigo.com. Shareholders, who do not receive the Notice and the Annual Report, may download the same as above or may request for a copy of the same by writing to the Company at the above mentioned e-mail id or Registered office address of the Company.

The Company is pleased to inform that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and rules framed thereunder the Company is providing the facility to exercise the right to vote at the AGM by electronic means other than the venue of the AGM and the business may be transacted through the e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL).

Members can opt for only one mode of voting i.e. e-voting or ballot form. In case member cast their votes through both the modes, voting done by e-voting shall prevail and vote cast through ballot form shall be treated as invalid.

The e-voting period commences on Thursday, 26th September, 2019 (9.00 a.m. IST) and ends on Sunday, 29th September, 2019 (5.00 p.m. IST). The e-voting mode shall be disabled by NSDL for e-voting thereafter. The results of e-voting and ballot voting will be declared by the Chairman within two days of the AGM and will be posted on the Company's website: www.shivagrigo.com

Members of the Company holding shares in physical or dematerialized form as on the cut-off date (relevant date), being Monday, 23rd September, 2019 may cast their vote electronically.

The procedure of e-voting has also been mentioned in the Notice. In case of any query, Members may refer to Frequently Asked Questions (FAQs) at www.nsdl.co.in for any further clarifications regarding e-voting. The shareholders may contact the director in e-mail at shivimp@shivagrigo.com or Company's Registrar "Big Share Services Private Limited" in email at investor@bigshareonline.com or can call at the registered office of the Company.

Any person who has acquired shares and become member after dispatch of notice and held shares as on cut-off date may obtain sequence number of e-voting by sending a request to Company's RTA at investor@bigshareonline.com

The Board of Directors of the Company has appointed Mr. Narayan Parekh, Partner, PFS Associates, Practicing Company Secretary as Scrutinizer to scrutinize the e-voting and ballot voting procedure in a fair and transparent manner.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Monday, 23rd September, 2019 to Monday, 30th September, 2019 (both days inclusive).

A member entitled to attend and vote is entitled to appoint a proxy to attend and vote on a poll in the venue of the Meeting instead of himself/herself and the proxy need not be a member.

The proxy form(s) should however, be deposited at the Registered Office of the Company not less than 48 hours before the commencement of the Meeting.

For SHIVAGRICO IMPELEMENTS LTD
Sd/-
Hemant Ranawat
Director and CFO

Place : Mumbai,
Date : 4th September, 2019

TRANSWARRANTY FINANCE LIMITED

CIN : L56920MH1994PLC080220

Regd. Office: 403, Regent Chambers, Nariman Point, Mumbai - 400021.

Tel. No: 40010900 Fax: 40010999 E-mail: companysecretary@transwarranty.com
Website: www.transwarranty.com

NOTICE**NOTICE OF THE 25TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING****INSTRUCTIONS AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting ("25th AGM") of the Company will be held on Friday, 27th September, 2019 at 10.30 a.m. at Cultural Hall of Yashwantrao Chavan Pratishthan, Y. B. Chavan Centre, General Jagannath Bhosale Marg, Next to Sachivalaya Gymkhana, Mumbai 400021 to transact the business, as set out in the Notice of the 25th AGM.

The Notice convening the 25th AGM and the Annual Report for the financial year 2018-19 have been sent to the members electronically to the e-mail IDs registered by them with the Company/Depository Participant(s) on 4th September, 2019 and have been despatched by the permitted mode to those members who have not registered their e-mail IDs with the Company/ Depository Participant(s) on 3rd September, 2019.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 21st September, 2019 to 27th September, 2019 (both days inclusive) for the purpose of the AGM of the Company.

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is obligated to provide its shareholders the facility of "remote e-voting" (e-voting from a place other than venue of the AGM) through e-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL) to cast their vote by electronic means on all the resolutions set forth in the Notice. The remote e-voting period commences at 9.00 a.m. on Monday, 23rd September, 2019 and ends at 5.00 p.m. on Thursday, 26th September, 2019.

Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on 26th September, 2019. A member may participate in the General Meeting even after exercising the right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

The cut-off date for determining the eligibility of members for voting through remote e-voting and voting at the 25th AGM is Friday, 20th September, 2019. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as of the cut-off date i.e. 20th September, 2019 may obtain the USER ID and Password by following the procedure as provided in the Notice of the Meeting which is available at www.transwarranty.com and www.evoting.nsdl.com or may obtain the login ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in or rnt.helpdesk@linkintime.co.in or companysecretary@transwarranty.com.

The facility for voting through polling paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through polling paper.

The Notice of the 25th AGM and the Annual Report of the Company is available on Company's website www.transwarranty.com or website of NSDL at www.evoting.nsdl.com.

In case of queries, you may refer the Frequently Asked Questions for members and remote e-voting user manual for members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or contact at toll free no. 1800-222-990 and send a request at evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with the facility for voting by electronic means, please contact Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, NSDL, 4th Floor, A/ Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013, by sending an email to evoting@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in or Contact at the telephone No: (022) 24994545/ 1800-222-990.

By Order of the Board of Directors,
For TRANSWARRANTY FINANCE LIMITED
Sd/-

Place: Mumbai
Date : 05/09/2019
Sreedhar H.
Company Secretary

BHANDARI HOSIERY EXPORTS LIMITED

Regd. Office: Bhandari House, Village Marban, Rahon Road, Ludhiana-141007 (Punjab) (India)

Ph.: +91 88720 16410, FAX : +91-161 2690394, E-mail : bhandari@bhandariexport.com
Web: www.bhandariexport.com Corp. Id : CIN: L11715PB1993PLC013830

NOTICE OF 26th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the Members of Company will be held on Saturday, the 28th day of September, 2019 at 9.10 A.M. at the Registered Office of the Company to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice convening the 26th AGM.

The Notice of the 26th AGM and the Annual Report 2018-19 are available for download at the website of the Company i.e. www.bhandariexport.com and have been sent electronically to all members whose e-mail addresses are available and physically to those whose e-mail addresses are not available. The Company has completed dispatch of Notice of AGM and Annual Reports through permitted means on 03.09.2019. Members may also request a copy of the same by writing to Company Secretary at the Registered Office Address.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Sunday, the 22nd September, 2019 to Saturday, the 28th September, 2019 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company and payment of dividend, if any, for both physical and electronic segments. Equity Dividend, if declared at the said meeting, will be paid to those members whose names

संपादकीय

तेच ते आणि तेच ते...

मुंबईत जरा मोठा पाऊस झाला की मुंबई तुंबते आणि या प्रश्नावर आता इतके वेळा आणि इतक्या लोकांनी लिहून झाले आहे की आता त्यात नव्याने काही सांगण्याचे उरले नाही. तरीही बुधवारचा दिवस मुंबईतील कार्यालयीन कामाला जाणार्यांसाठी काळा बुधवार ठरला. पाऊस चार तासात विक्रमी झाला आणि प्रवाशांचे अतोनात हाल झाले ते जीवनरेखा समजल्या जाणार्या लोकल ट्रेनची सेवा कोलमडल्याने. मुंबईचा विकास इतका झाला आणि टोलेजंग इमारती उभ्या झाल्या. जागतिक कीर्तीचे शहर मुंबई झाले पण जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा इथे उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बुधवारसारखा जरा मोठा पाऊस झाला की, मुंबईची अक्षरशः तुम्बई झाली आणि लाखो मुंबईकरांचे हाल झाले. त्यांना रात्र स्थानक किंवा आपापल्या कार्यालयांत काढावी लागली कारण लोकल सेवा कोलमडली.

रेल्वे रुळांवर पाणी साचले आणि लोकल मध्येच अडकून पडल्या. हे सारे तेच ते आणि तेच ते पद्धतीचे आहे. पाऊस झाला की लोकल सेवा ठप्प होणार आणि ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते जाम होणार. म्हणजे म ुंबईबाहेर जाऊ पाहणार्यांना दिलसां असा कुठेच नाही. म ुंबईचे नियोजन चुकले आहे, ते तर झालेच. कारण साठच्या दशकात एकदाच मुंबईच्या प्रवासी वाहतुकीचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानंतर असा अभ्यासच झालेला नाही. तो अभ्यास सत्तरच्या दशकात मुंबईत वाहतूक किती राहील, या हिशोबाने करण्यात आला आहे. म्हणजे इतकी वर्षे झाली तरी मुंबईच्या वाहतुकीचे प्रश्न समजलेच नाहीत. पावसाने मुंबईकरांचे हाल होतात आणि व्यवस्था कोलमडते, हे वर्षानुवर्षे होत असूनही यावर उपाययोजना होत नाही. याचे कारण महापालिकेतही भ्रष्टाचार हेच आहे. पालिकेतील सत्ताधारी आणि पहारेकरी आणि विरोधी पक्ष हे सारेच मुंबईच्या दुरवस्थेस जबाबदार आहेत कारण यांचे साटेलोटे असते, हे उघड गुप्तित आहे.

मुंबईत काळ प्रचंड पाणी नेहमीच्या भागात साचले आणि पालिकेचे सवशन पंप बंद होते. तरीही युवराज आणि भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे सळख सर्व पंप चालू आहेत, असे टीवीसमोर येऊन मोठ्या दिमाखात सांगत होते. त्याशिवाय संतापजनक गोष्ट म्हणजे हल्ली भाजप असो किंवा शिवसेना, आपल्या निष्क्रीयतेचे खापर पावसावर फोडण्याची चमत्कारिक सवय त्यांनी लावून घेतली आहे. मागे तुफानी पाऊस झाला होता आणि अशीच लोकांचे हाल झाले तेव्हा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे नऊ किलोमीटर उंचीचा दग आला असल्याचे सांगत होते. आदित्य ठाकरेही एक मोठा दग आल्याचे काल सांगत होते. ही कारणे जागतिक शहराच्या पालिकेतील सत्ताधर्यांनी घायला शहरवासी काय लहान मुले वाटतात का, हाच प्रश्न पडतो. पाऊस तर मोठा होणारच. पालिकेची यंत्रणा दक्ष असायला हवी. तशी ती नसते कारण ती भ्रष्टाचारात दंग असते. मग हवी ती कारणे देता येतात. माध्यमातील एकही पत्रकार हल्ली सत्ताधारीना अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळे खासगी माध्यमे आणि दूरदर्शन,आकाशवाणी यासारखी सरकारी माध्यमे यात काही फरकच राहील नाही. अर्थात विषय माध्यमांवर नाही. पावसाने सर्वात आधी फटका बसतो तो वाहतुकीला आणि त्यासाठी काहीही उपाय पालिका किंवा सरकारना सापडलेला नाही. सत्ताधारी वीस वर्षांपासून पालिकेत आहेत पण काहीही सुधारणा झालेली नाही. याचे कारण हे आहे, की मुंबई जरी जागतिक कीर्तीचे शहर आणि देशाची आर्थिक राजधानी असली तरी तिचे व्यवस्थापन अशा पक्षाकडे आहे ज्यांच्या नगरसेवकांची शेकडो फात्रता पदवीधरही नाही. त्यांना नियोजनात काही कळत असेल का, याची शंका आहे. दुसरा पक्ष जो स्वतःला पहारेकरी म्हणवून घेतो, तो सध्या दोन्ही मित्र पक्षांमध्ये युतीचा गोडवा असल्याने झोपून आहे. जेव्हा निधानसभा निवडणुकीआधी युती तुटेल, तेव्हा त्याला जाग येईल आणि तो मग वाघावर गुरगुरू लागेल. यात लोकांची फक्त करमणूक होईल पण मुंबईकरांच्या समस्या सुटणार नाहीत. मुंबई पालिकेत वाहतूक तक्रा नाहीत आणि जाणकार नाहीत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली की, मुंबईत अडकलेल्या प्रवाशांना वडापावचे वाटप कर, कुणाला बोटीने सुरक्षित स्थळी हलव, असले फुटकळ शो केले जातात आणि बिनडोक माध्यमे त्यांचे गुणगान गायला सुरुवात करतात.

असल्या नाटकांपेक्षा मुंबईचा वाहतूक प्रश्न कायम चा सोडवला का जाऊ शकत नाही, असा प्रश्न कुणीही विचारत नाही. रेल्वेची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रेल्वेला लोकसंख्येचे ओझे झाले आहे, हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. मुंबईची लोकसंख्या जोपर्यंत प्रश्ननागत येत नाही, तोपर्यंत रेल्वे कोलमडणार, हे वास्तव आहे. मुंबईकडे जाणार्या कोणत्याही लोकलमध्ये अगदी मध्यरात्रीदेखील खराखच गर्दी असते. कुटून एवढे लोक येतात, हेच समजत नाही. अनियंत्रित गर्दीमुळे रेल्वेचे बारा वाजले आहेत आणि फार काळ ही रेल्वे सेवा देईल, असे वाटत नाही. प्रचंड लोकसंख्येच्या ओझ्याखाली तिने कधीच मान टाकली आहे. मेढ्रो प्रकल्प सुरू होत असला तरी त्याने रेल्वेचा फार मोठा भार हलका होणार आहे, असे नाही. रेल्वेला पर्यायी व्यवस्थाही नाही.त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात आणणे, हाच एक उपाय आहे. पण तो करण्यासाठी सरकार तयार होत नाही. बाहेरचे लोंढे रोखून नुसते काम होणार नाही तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून येणारे लोंढे रोखले पाहिजेत. त्यासाठी इतर भागांत रोजगार निर्माण केले पाहिजेत. पण तिक्ती दूरदृष्टी कोणत्याही पक्षाकडे नाही. मुंबईतील कार्यालये अन्यत्र हलवण्याचा उपाय नुसता सुचवला जातो. पण त्यावर अमलबजावणी केली जात नाही. कारण सेनेला लगेच मुंबईचे महत्त्व कमी होत असल्याची उबळ येते. त्यामुळे मुंबईचे प्रश्न तसेच राहणार आहेत. जोपर्यंत लोकच ठरवत नाही तोपर्यंत मुंबई अशीच संकटात कोलम डत राहणार आहेत आणि प्रवाशांचे हाल होत राहणार आहेत. पाऊस तर पडत राहणार आहे पण पालिकेतील सत्ताधारी जोपर्यंत मुंबई सुधारण्याचे मनावर घेत नाहीत, तोपर्यंत आशा करण्यात अर्थ नाही.

गुरु-पीर-पैगंबरांनी आपल्याला कसं जगावं हे शिकवलं

गुरु-पीर-पैगंबर, प्रेषितांचा जन्मोत्सव साजरा करण्यामागे एक वेगळीच भावना असते. त्यांनी जनम घेऊन या दुनियेला जे अन्मोल दानदिलं त्याचं स्मरण ठेवणं हा उद्देश असतो. सहनशीलता, परस्पर प्रेमभाव, विश्वातीत सात्त्या मनवांना आपलं मानणं हीच शिकवणत्यांनी आपल्याला दिली आहे. कुणी आपल्याला थप्पड मारली तर आपला दुसरा गाल पुढे करावा, ही येशुख्रिस्तांची शिकवण किती महान आहे. आज आपली सहनशीलता कुठे लोप पावली? गालाला हात लावणं तर दूरच राहणलं; पण कुणी आपण आदेश दिल्याप्रमाणे ते काम केलं नाही तर आपण त्याचे तत्क्षणी शत्रु बनतो. असे हे सण साजरे करण्याच्या प्रसंगी आपण त्या महापुरुषांनी, प्रेषित पैगुंबरांनी दिलेल्या शिकवणीचं स्मरण करायचं आहे. त्यांनी आपल्याला कसं जगावं हे शिकवलं. जीवन जगण्याची कला शिकवली, हे आठवायला हवं.

त्यांनी शिकवण अंगी बाणविण्याची आज खरी गरज आहे. त्यांच्या वचनांची केवळ उजळणी करून काहीही हाती लागणार नाही. ही संकीर्णता, दुरावा नष्ट करण्याची आज आवश्यकता आहे. त्यानंतर काही दिवसांतच नववर्षा उगाडले. संत महापुरुषांबरोबर इंग्रजी भाषेत सत्संग करण्याचा अवसर प्राप्त झाला. थोड्याच कालावधीत येथील नौजवानांच्या जीवनात खूप बदल झालेला आढळला. १९८५ साली इथे येण्याचा दासला अवसर लाभला होता. तेव्हा मनात एक प्रकारची नाराजी होती. आजचे हे तरुण चालले आहेत तरी कुठे? पण दातारची अशी

कृपा झाली की, १९८८ च्या यात्रेनंतर या नौजवान सुवाकत एक वेगळीच भावना दिसून आली. त्यांच्यात परिवर्तन झालेले दिसून आले. आपल्या वाणीद्वारे जणू फुलांची बरसात केली आहे.

अत्यंत आवडीने मन लावून त्यांनी हिंदुस्थानी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. सेवादलाचा सदस्य बनून आपला हातभार लावला. त्याबरोबरच त्यांनी इंग्रजी भाषेतूनही आपले विचार मांडले. कारण मुख्यत्वेकरून इंग्रजी भाषिक सज्जन त्या ३१ डिसेंबरच्या प्रसंगी तिथे उपस्थित होते. दासने नववर्षाच्या आगमन प्रसंगी हीच प्रार्थना केली की, दाताराची कृपा व्हावी, संपूर्ण विश्वभर प्रेमपूर्वक जीवन जगावे, परस्परांविषयी सहनशीलभाव ठेवून विशालतेचं निरंतर प्रमाण धावं आणि या विश्वाला सुंदर रूप देऊन शुंगारण्याची पराकाष्ठा करावी. येणारा प्रत्येक प, प्रत्येक क्षण या जगाला सजविण्या-सावरण्यासाठीच व्यतीत व्हावा, आपल्या भक्तीावनेला अधिक बळकटी यावी.

भक्तीमध्ये नम्रतेला अतिशय महत्त्व आहे. सहनशीलता हेच भक्तीचं महत्त्वाचं लक्षण आहे. प्रेम, करुणा, स्नेह आणि स्वतःला समर्पित करण्याची भावना म्हणजेच भक्ती होय! भक्तीमध्ये वैर, ईर्षा, घृणा यांना स्थान नाही. अभिमानाला जागा नाही. तक्रार आणि कागाळीला स्थान नाही. भक्तीमध्ये स्थान असेल तर ते आहे संतोषीवृत्तीला, ऋणी होण्याला. अशा प्रकारची भक्ती भावना आपण अंगीकृत करायची आहे.

इंडोनेशियाचे कमोडो बेट जानेवारी २0२0 पासून पर्यटनासाठी बंद

पर्यटनासाठी इंडोनेशिया हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. मात्र येथील प्रसिद्ध कमोडो आयलंडवर येत्या जानेवारी २०२0 पासून पर्यटक जाऊ शकणार नाहीत कारण काही काळासाठी हे बेट पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय इंडोनेशियन सरकारने जाहीर केला आहे. या आयलंडचे वैशिष्ट म्हणजे येथे जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या अजस पाली सापडतात. या पाली नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. ही प्रजाती सुरक्षित ठेवण्यासाठी हे आयलंड काही काळ पर्यटनासाठी बंद केले जात आहे असे सांगितले गेले आहे.

कमोडो बेटावर आढळणाऱ्या या विशालकाय पालीना कमोडो ड्रॅगन असे म्हटले जाते. या दुर्लभ पाली पाहण्यासाठी जगभरातून येथे पर्यटक येत असतात. गेले काही वर्षे येथे या पालींची मोठ्या प्रमाणावर शिकार होत आहे तसेच पर्यटक संख्या वाढल्याने त्यांच्या अधिवासात माणसांचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे या पालींची संख्या घटत चालली आहे. सध्या या बेटावर अंदाजे १७00 पाली आहेत. २0१८ मध्ये या बेटाला १.७६ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. सध्या किमान वर्षासाठी हे आयलंड बंद ठेवले जाणार असून त्यानंतर प्रवेश शुल्काला

भरपूर वाढ करून ते खुले केले जाईल असे समजते.

या कमोडो ड्रॅगनच्या काही जाती विषारी आहेत. तरीही या बेटावर एका गावात माणसांची वस्ती आहे. हे गावकरी या पालींसोबत बिनधास्त राहतात. त्यांच्या म्हणण्यानुसार या ड्रॅगन बरोबर त्यांचे अष्टधात्मिक नाते आहे. येथील राजकुमारीने एका ड्रॅगनच्या मुनिला जन्म दिला होता अशी आख्यायिका सांगितली जाते. अर्थात हे आयलंड बंद केले गेल्यावर या गावातील रहिवाश्यांनाही दुसरीकडे स्थलांतरित केले जाणार आहे.

<div>GANON PRODUCTS LIMITED</div> <div><small>(FORMERLY KNOWN AS GANON TRADING AND FINANCE CO. LIMITED)</small></div> <div>Regd. Off. Unit No 1207, B Wing, One BKC, Plot No C-66 Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai - 400057</div> <div>CIN NO.: L51900MH1985PLC036708</div> <div>Email I'd: ganontrading@gmail.com; furtherproducts@gmail.com</div> <div>Web-site: www.ganonproducts.com Tel: 022 61304914</div>
<div>Notice for Annual General Meeting</div> <div>Dear Shareholder(s),</div> <div>Notice is hereby given that the 34th (Thirty fourth) Annual General Meeting of Members of the Company will be held on Saturday, 28th September, 2019 at 11:00 A.M. (IST) at Registered Office of the Company situated at Unit No, 1207, B Wing, ONE BKC Building, Plot No C 66, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051 to transact the business as stated in the Notice sent to Members at their registered addresses together with Audited Annual Accounts of the Company for the financial year ended 31st March, 2019.</div> <div>a) Closure of Register of Member and Share Transfer Book</div> <div>Further the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 22nd September, 2019 to 28th September, 2019 (both days inclusive) for the purpose of ascertaining the Members for Annual General Meeting.</div> <div>b) Cut-off Date for E-voting on AGM</div> <div>Further in terms of the Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and pursuant to Section 108 of the Companies Act 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has fixed 21st September, 2019 (Saturday) as the Cut-off date to record the entitlement of the member(s) to cast his/her vote electronically through remote e-voting for Annual General Meeting (AGM) schedule to be held on 28th September, 2019. The remote e-voting shall commence on Wednesday, 21st September, 2019 (9:00 AM IST) and ends on Friday, 27th September, 2019 (5:00 PM IST).</div> <div>Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of the member / beneficial owner (in case of electronic shareholding) as on the cut-off date i.e. 21st September 2019. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of e-voting / Poll.</div> <div>Any person who become members of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as on the cut-off date i.e. 21st September 2019 may obtain the User ID and password for e-voting by sending email intimating DP ID and Client ID / Folio No. at evoting@nsdl.co.in with a copy to ganonproducts@gmail.com. However, if you are already registered with NSDL for e-voting, you can use your existing User ID and password for casting your vote.</div> <div>The facility for voting through ballot / polling paper shall be made available at the AGM, to all the members attending the AGM who have not opted e-voting facility. Further, the members who have opted e-voting facility may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM. Kindly note that members can opt for only one form of voting i.e. either by Ballot Forms or through e-voting. If members are opting for e-voting then they should not vote by Ballot Forms and vice-versa.</div> <div>In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990.</div> <div>Members may also note that the Notice of the 34th AGM and the Annual report for the FY 2018-19 will be available on the company's website i.e. www.ganonproducts.com.</div> <div>The members who are holding shares in physical form are requested to intimate any change in their address with pincode immediately either to the Company or to the Registrar & Share Transfer Agent.</div> <div>The members who are holding shares in demat form are requested to intimate any change in their address with pincode immediately to their Depository Participants</div> <div><div>By Order of the Board For Ganon Products Limited (Formerly Known as Ganon Trading and Finance Co. Limited)</div><div>Sd/- Hari Prasad Agrawal Managing Director and CFO</div></div> <div>Place : Mumbai Date : 05th September 2019</div>

<div>सोभाग्य मर्कटाईल लिमिटेड</div> <div>CIN NO.: L51900MH1983PLC031671</div> <div>नोंदणीकृत कार्यालय: वी-६१, ६वा मजला, प्लॉट क्र. २१०, बी विंग, मिलत टॉवर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीम पॉइंट, मुंबई, मुंबई शहर-४०००२१.</div> <div>सूचना</div> <div>येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार ३०.०९.२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता, कंपनीचे नोंदीकृत कार्यालय: वी-६१, ६वा मजला, प्लॉट क्रमांक २१०, बी विंग, मिलत टॉवर, ग्रेस जर्नल मार्ग, नरीम पॉइंट, मुंबई, मुंबई शहर-४०००२१ येथे कंपनीच्या सदस्यांना ०४ सप्टेंबर, २०१९ रोजी पाठविण्यात आलेल्या सूचनेत नमुद व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता होणार आहे.</div> <div>वार्षिक अहवाल देखील ०४ सप्टेंबर, २०१९ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठविला जातो ज्यांच्याकडे त्यांच्या डिपॉझिटरी/आयटीएसए हप्त्यात आहे. संपूर्ण वार्षिक अहवालाला कंपनी www.sobhagyamercantile.com कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.</div> <div>कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३६ नुसार अशी कागदपत्रे मिळविण्यास पात्र असलेली कोणतीही व्यक्ती, कंपनीला लेखी विनंती केल्यावर किंवा निबंधक व सामायिकरण हस्तांतरण एजेंट (आयटीए) – पूर्वा शार्गस्ट्री (इंडिया) प्रा. लि. यांना निःशुल्क वार्षिक अहवालाचा संपूर्ण संचासाठी पात्र आहे.</div> <div>कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचित्ता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुमारेत अधिनियम, २०१५ च्या अधिनियमित कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१९ आणि सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २४ सभेत इलेक्ट्रॉनिक्स मार्ग व्यवहार केव्या जाऊ शकतात. मे. नेशनल सिव्ग्युएटिड डिपॉझिटरी लिमिटेडने प्रदान केलेल्या ई-मतदान व्यवपीठाच्या माध्यमातून ठरावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या सर्व सदस्यांना दृष्ट्य ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. २३ सप्टेंबर २०१९ पर्यंत वास्तविक स्वरूपात किंवा डिमेट्रोडियाइन्ड स्वरूपात सभभाग असणारी कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. ई-मतदान सुविधा वापरण्यासाठीचा पात्र आयडी आणि पासवर्ड आयीएसएनसूच भागधारकांना पाठविला गेला आहे, ज्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संलग्न प्राप्त करण्यासाठी त्यांचे ईमेल आयडी नोंदीकृत केले आहेत. ज्या सदस्यांनी आपला ईमेल आयडी नोंदविला नाही त्यांनी लॉगइन करून ई-मतदान सुविधेचा वापर करण्यासाठी ई कंपनीच्या संके तस्थळावर (www.sobhagyamercantil.com) किंवा एनडीएसएल (nsdl.co.in) वर दिलेल्या सूचनांचे अनुसरण करू शकतात.</div> <div>ई-मतदान कालावधी २७ सप्टेंबर, २०१९ पासून सकाळी १०.०० वाजता सुरू होईल आणि २९ सप्टेंबर, २०१९ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. सभासद २९ सप्टेंबर, २०१९ रोजी नंतर ठरावर ई-मतदान करू शकत नाहीत. ई-मतदानाची विस्तृत प्रक्रिया/सूचना एजीएमच्या सूचनेत आहेत. कोणतीही चौकशी किंवा तक्रारी असल्यास फ्रिकेन्टली आसन्ड केन्सन्स (एफएलएच्यू) आपण एनएसडीएल वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या मागधारकांसाठी भागधारकांसाठी नेमेसी विचारले जाणारे प्रश्न आणि ई-मतदान सुजर मॅन्युअलचा संदर्भ घ्याऊ.</div> <div>कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ अंतर्गत सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ च्या अधिसूचनेनुसार कंपनीच्या सदस्यांनी नोंदणी व शेअर हस्तांतरण पुस्तक २६ सप्टेंबर, २०१९ ते ३० सप्टेंबर, २०१९ रोजी (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त बंद ठेवण्यात येतील.</div> <div><div>मंडळाच्या आदेशान्वये सोभाग्य मर्कटाईल लिमिटेड सही/- श्रीकांत भांगडीया संचालक</div></div> <div>दिनांक : ०५.०९.२०१९ ठिकाण : मुंबई</div>

<div>CrppL</div> <div>राजश्री पॉलीटेक मर्यादित</div> <div>नोंदणीकृत कार्यालय: लोहा सुमिस, युनिट क्र.५०३-५०४, ५वा मजला, रोड क्र.२२, क्रिशन नगर, नवीन समोरेट कार्यालयबजळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम-४०००४७. दूरध्वनी: +९१-२२ २५८८२००१; फॅक्स: +९१-२२ २५८९१८२०, सीआयएर: U25209MH2011PLC23089; वेबसाइट: www.rajsheerpoolpack.com; ई-मेल: cosesh@rajsheerpoolpack.com</div> <div>ऱ्वा वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान माहिती आणि पुस्तक बंद</div> <div>याद्वारे नोंदीप देण्यात येत आहे की, राजश्री पॉलीटेक लिमिटेड (कंपनी) (एजीएम) शुक्रवारी, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी दुपारी २.३० वाजता वावूईड चिपईड करिडी सभ, २१ा मजला, आणएमसी, चिडोटा, आएमसीई मार्ग, चवईट स्टेशनजवळ, चवईट, मुंबई-४०००२० येथे १९ ऑगस्ट, २ ०१९ रोजीच्या कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०२ च्या स्पष्टीकरणानुसार निवडणुकांमं कंपनी कायद्यानुसार.</div> <div>एजीएमची नोंदीप आणि २०१८-१९ चा आर्थिक वर्षाचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या भागधारकांना पाठविला गेला आहे ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता संबंधित डिपॉझिटरी सहभागोदर किंवा कंपनीकडे नोंदविला आहे.</div> <div>कंपनीचा वार्षिक अहवाल २०१८-१९ चा आर्थिक वर्षासाठी, ऱ्वा एजीएमची नोटिस असलेली उपस्थिती पावती आणि प्रॉसी फॉर्मदेखील कंपनीच्या www.rajsheerpoolpack.com वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल व उपलब्ध आहे. कंपनीच्या नोंदीकृत कार्यालयात शनिवारी, रविवार आणि सर्वनिकट सुट्टी वाळता, एजीएमच्या तारखेपयंतच्या व्यवसाय कालावधीत नोंदीकृत कार्यालयात तयारीसाठी.</div> <div>लागू असलेल्या कायद्यांचे पालन करून, कंपनी आपल्या भागधारकांना, रिमोट ई-वोटिंगची सुविधा, संतुट डिपॉझिटरी सॉफ्ट्वेस इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरविल्या गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सेवेंद्वारे प्रदान करण्यास येत आहे.</div> <div>एजीएम ओगदर रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजाविणारे सदस्य एजीएमयेथे येऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदानाचा हक्क मिळतार नाही. ज्या सदस्यांना रिमोट ई-मतदान सुविधेचा लाभ नाही अशा सदस्यांच्या हितासाठी एजीएमच्या ठिकाणी मतदानासाठी सभ्य व्हावे यासाठी शारीरिक मतपत्रिका फॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल.</div> <div>ई-मतदानाच्या सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. सदस्यांनी खालील बाबी लक्षात घेण्याची विनंती केली जाते:</div> <div>अ) रिमोट ई-मतदान कालावधी २४ सप्टेंबर, २०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल (भायरे) आणि २६ सप्टेंबर, २०१९ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भायरे) संपेल. त्यानंतर मतदानासाठी ई-मतदान मॉड्यूल सीडीएसएलद्वारे असम केले जाईल आणि सदस्यांना निर्दिष्ट तारखेस आणि वेळेच्या परीकडे इलेक्ट्रॉनिक परवानगी दिली जाणार नाही.</div> <div>बी) सदस्यांचे मतदान (रिमोट ई-वोटिंगद्वारे किंवा मतदान फॉर्मद्वारे मतदानासाठी) १९ सप्टेंबर, २०१९ रोजी कंपनीच्या पेड अप झिक्टी सभभाग मॉड्युलचाचा वाटा प्रमाणानत असेल. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा कट ऑफ तारखेला डेडीगंरानी खालू ठेवलेल्या फायदेगीर मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेले असेल अशा व्यक्तीस एजीएमवर रिमोट ई-मतदान सुविधा मिळण्याचा हक्क असेल.</div> <div>सी) एजीएमच्या नोटिस पाठवल्यानंतर कंपनीच्या सभभागांचे अधिग्रहण करून कंपनीचा सदस्य बनलेला आणि कट-ऑफ तारखेला सभभाग असल्यास कोणतीही व्यक्ती helpdesk.evoting@cdsindia.com येथे विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड मिळवू शकते किंवा सीडीएसएल १८००२००५५३३ द्वारे प्रदान केलेल्या टोल फ्री क्रमांकावर संसंक साधू शकतात.</div> <div>ड) सदस्य केवळ ऱ्वा पद्धतीच्या मतदानाचा हक्क बजावतात, म्हणजे रिमोट ई-मतदान किंवा एजीएमच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या भौतिक मतपत्रिकेद्वारे. जर सदस्याने दोन्ही पद्धतीने मतदान केले तर ई-मतदानाद्वारे दिलेली मत किंवा मिळतील आणि मतपत्रिका अवैध मानली जाईल.</div> <div>ई) रिमोट ई-मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एखादा सदस्य एजीएमवर मत देण्यास पात्र नाही.</div> <div>इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानासंदर्भात काही शंका / तक्रारी असल्यास आणण मत विभागानंत www.evotingindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएलएच्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल संदर्भित करू शकता किंवा helpdesk.evoting@cdsindia.com का ई-मेल लिहू शकता किंवा सीडीएसएल द्वारे प्रदान केलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता: १८००२००५५३३ किंवा श्री. राकेश दव्डीया, उपन्यवस्थापक, संतुट डिपॉझिटरी सॉफ्ट्वेस (इंडिया) लिमिटेड, कार्यालय: ए विंग, २५वा मजला, मरीबन पब्लिशिंग, मकतलाल मिल कॅम्पझॅड, एएमए जेसी मार्ग , लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ येथे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानााठी संबंधित असलेल्या तक्रारी सोडवले जातील.</div> <div>पुस्तक बंदीची सूचना</div> <div>अधिनियमाच्या कलम ९१ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार अधिनियम देखील दिली आहे. एजेएमच्या उद्देशाने आणि ३१ मार्च, २०१९ रोजी अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या कंपनीच्या झिक्टी रोअर्सवर आधारीत लाभार्थी भरण्याच्या उद्देशाने कंपनीची सदस्य आणि सभभाग हस्तांतरण पुस्तके २० सप्टेंबर, २०१९ ते २७ सप्टेंबर, २०१९ पर्यंत (दोन्ही दिवस समावेश) बंद राहतील. एजीएमयेथे जाहीर झाल्यास, १ ऑक्टोबर, २०१९ रोजी किंवा त्या नंतर ज्या सदस्यांचे नाव कंपनीच्या सदस्यांच्या नोंदीप झिक्टी सभभागधारक म्हणून दिलेल अशा सभासदांना मुखवार, १९ सप्टेंबर, २०१९ रोजी आणि त्यानुसार दिले जाईल. उद्देशाने वेढींनी सादर केलेल्या तपशिलांनुसार त्यात तारखेला व्यवसायाच्या वेळेच्या समावाच्या वेळी झिक्टी सभभागार्या लाभार्थी मालकांना डिमेट्रोडियाइन्ड स्वरूपात ठेवलेल्या सभभागांचे.</div> <div>ही जाहीरत कंपनीच्या वेबसाइट www.rajsheerpoolpack.com वर आणि स्टेट एसस्केजच्या www.seindia.com वर वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.</div> <div><div>संचालक मंडळाच्या आदेशानुसार राजश्री पॉलीटेक लिमिटेडसाठी रजश्री राजेंद्र श्रद्ा कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी</div></div> <div>ठिकाण: ठाणे तारीख: ५ सप्टेंबर २०१९</div>
--

दिव्यवाणी



फाइनओटेक्स केमिकल्स लिमिटेड (CIN: L24100MH2004PLC144295)

४२-४३, मनोरमा चेंबर्स, एस. व्ही. रोड, वांद्रे, मुंबई-४०००५०, भारत.

दूर.: ९१-२२-२६५५९१७४/७५/७६/७७ फॅक्स : ९१-२२-२६५५९१७८

ई-मेल: info@fineotex.com सूत्राएर : www.fineotex.com

१६वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान माहिती आणि पुस्तक बंदीची सूचना

- याद्वारे सूचना देण्यात येते की, फाइनओटेक्स केमिकल्स लिमिटेडच्या (कंपनी) सभासदांची सोडवली वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी सांय ५.०० वा. राजपुर्तिया बाग/हॉल, नवीमार्गई ठळकर मार्ग, विले पार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७ येथे, सभासदांना पाठविलेल्या ३१ मार्च, २०१९ रोजी समान विनंती वर्षांकरिता वार्षिक अहवालाचा भाग असलेल्या १३ ऑगस्ट, २०१९ दिनांकीत एजीएम सूचनेमध्ये उल्लेखित कामकाज पार पाडण्यासाठी संपन्न होईल.
- एजीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या विनंती वर्षांचा वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रती, कंपनी /ज्या सभासदांचे ई-मेल आयडी डिपॉजीटरी पार्टिसीपॅन्सकडे अभिलेखित त्या सर्व सभासदांना पाठविण्यात आल्या आहेत. ती कंपनीच्या संकेतस्थळ www.fineotex.com वरी उल्लब्ध आहे. एजीएम सूचना आणि २०१९ च्या वार्षिक अहवालाची भौतिक प्रती अन्य सर्व सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर अनुसृष्ट पद्धतीने पाठविण्यात आल्या आहेत. सोडवल्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि पाठवणी /पत्रेने पाठवणी ५ अक्टेंबर, २०१९ रोजी पुर्ण झाली.
- शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९ या कट-ऑफ तारखेला भौतिक किंवा डिमेट्रोईन्ड प्ररूपामध्ये भागधारक असलेले सभासद १६ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये उल्लेखित सर्वसाधारण आणि विशेष कामकाजावर त्यांचे मतदान, एजीएम स्थळाव्यतीरंकित अन्य ठिकाणावरून इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करून शकतील (रिमोट ई-व्होटिंग). सर्व सभासदांना कळविण्यात येते की,
- एजीएम सूचनेमध्ये उल्लेखित सर्वसाधारण आणि विशेष पद्धतीचे कामकाज इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे मतदानामार्फत केले जाऊ शकते.
- रिमोट ई-व्होटिंग २४